Kurla Kamgar Co-operative Housing Society Ltd. (Reg. No. B. 368 of 1953) Kamgar Nagar, S.G. Barve Marg, Kurla (E) Mumbai 400024 Tel: 25235722 / Email: kamgarnagark@yahoo.com

Shri. Suryakant Arjun Sawant a Member of the Kurla Kamgar Co-operative Housing Society Ltd. having address at 52/A, Kamgar Nagar, S.G. Barve Marg, Kurla (E), Mumbai 400024 and holding flat / tenement No. 52/A in the builiding of the society. died on 8th October 2019 without making any nomination. The society hereby invites claims objection from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said share and interest of the deceased Member in the capital/property of the Society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased Member in the capital / property of the Society. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society in such manner as is provided under the Bye-Laws of the Society. The claims objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society shall be dealt with in the manner provided under the Bye laws of the society. A copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants / objections in the office of the society/ with the secretary of the society between 10 A.M. to 6 P.M from the date of publication of the notice till the date pf expiry of its period.

Place : Mumbai Date: 02/02/2022

For on behalf of The Kurla Kamgar Co-Op Hsg. Soc. Ltd. Hon. Secretary Form No. INC-26

[Pursuant to rule 30 the Companies (Incorporation) Rules, 2014] Advertisement to be published in the newspaper for change of registered office of the company from one state to another Before the Central Government

Western Region In the matter of sub-section (4) of Section 13 of Companies Act, 2013 and clause (a) of sub-rule (5) of rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014

In the matter of Value Added Fashion Fabrics Private Limited having its registered office at Office No. 14, 1st Floor, Plumber House 557 JSS Road, China Bazar Mumbai - 400002

Notice is hereby given to the General Public that the company proposes to make an application to the Central Government under section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the Extra-ordinary general meeting held on 13th January 2022 to enable the company to change its Registered Office from "State of Maharashtra" to "State of Gujarat"

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing an investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director at the address Everest 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai - 400002 within fourteen days of the date of publication of this notice with a copy to the applicant company at its registered office at the address mentioned below

For and on behalf of the Applicant Value Added Fashion Fabrics Private Limited

Brijkishore Sitaram Mundra Shrinarayan Sitaram Mundra

Director DIN: 00104711 DIN: 00104756

Date: 13th. January 2022

Registered office: Office No. 14, 1st Floor, Plumber House 557 JSS Road, China Bazar Mumbai - 400002

TTI ENTERPRISE LIMITED (CIN: L67120WB1981PLC033771)

Registered Office: 1, R.N. Mukherjee Road, Martin Burn House 4th Floor, Suite No. 22, Kolkata - 700001 Tel No.: +033 - 22109197; E-Mail ID: tti1711@gmail.com; Website: www.ttienterprise.net

PUBLIC NOTICE [In accordance with RBI Circular No. DNBS (PD). CC.NO.376/03.10.001/2013-14 and Notification No. DNBS (PD) 275/GM(AM)-2014 dated May 26, 2014 and DNBR (PD) CC.No.065/03.10.001/2015-16 dated July 09, 2015]

TTI ENTERPRISE LIMITED ("the Company") is a public listed Company incorporated under the Companies Act, 1956 bearing Certificate of Registration Number 033771 of 1981 and having its registered office situated at 1, R.N. Mukherjee Road, Martin Burn House, 4th Floor, Suite No. 22, Kolkata - 700001, West Bengal The CIN Number of the Company is L67120WB1981PLC033771

The Company is also registered with Reserve Bank of India ("RBI") as a Non-Banking Financial Services Company ("NBFC") vide Certificate of Registration bearing No 05.02515 dated March 27, 2012 which is not valid for accepting public deposits. The Company has not raised or accepted any public deposit till date.

The Paid-Up Capital of the Company is Rs. 25,40,44,220/- consist of 2,54,04,422 equity shares of Rs. 10/- each. The equity shares of the Company are listed at BSE Ltd ("BSE") having a scrip code as '538597'.

The existing promoters (hereinafter collectively referred as "Transferors") Binia Mehta (92,390 shares), Jitendra Kumar Mehta (52,000 shares), Paraj Mehta (79,510 shares), Paraj Mehta Huf (1,31,275 shares), Irawati Enterprises LLP (22,00,000 shares), Meghnath Wealth Creators LLP (13,80,400 shares) and Vaikundam Advisors LLP (24,15,000 shares) have agreed to sale 63,50,575 equity shares representing 24.998% of the total paid up share capital of the Company. The reason for sale of shares is the promoter's wants to exit from the financial activities.

Subject to the compliance with provisions of Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, and subsequent amendments thereof ("the Takeover Regulations") V S Ranganathar ("the Transferee 1") (12,64,000 shares), Vasanthy Ranghanathan ("the Transferee 2") (9.24,065 shares), Bindu K C ("the Transferee 3") (10,78,000 shares), Kanakavally Prathapan Karumanthra ("the Transferee 4") (30,39,500 shares), Mridula Mukundan ("the Transferee 5") (39,500 shares) and Sujith Venugopalan ("the Transferee 6") (5,510 shares) has entered into Share Purchase Agreement dated September 20, 2021 ("the SPA"), with the existing promoter (Transferors) of the Company to acquire the 63,50,575 equity shares (24.998%) held by existing promoters at a negotiated price of Rs. 9.50/- per equity share, aggregating to an amount of Rs. 6.03.30.462.50/- payable in cash.

As a result of entering the SPA with existing promoters, the Transferee has triggered the provisions of the Takeover Regulations and therefore has made an Open Offer to the Shareholders of the Company vide public announcement dated September 20 2021 ("the PA") to acquirers up to 76,21,327 equity shares (30.00%) of Rs. 10/- each at an offer price of Rs. 9.50/- per equity shares, payable in cash.

The Transferee will acquire 63,50,575 equity shares from the existing promoter along with 76,21,327 equity shares from public shareholders. If the full response come from the Public in the Open Offer the Transferee shareholding will increase to 1,39,71,902 Equity Shares representing 54.998% of the Paid-Up Capital of the Company. The Transferee intent to venture into financing of micro finance; industrial finance; vehicle finance; personal loan; loan against property & investment in securities/mutual funds The proposed transaction will result in transfer of the ownership & control by sale of share along with the control in the Management of the Company. The existing promoters Binjal Mehta, Jitendra Kumar Mehta, Paraj Mehta, Paraj Mehta HUF LLP ("Transferors") and directors Binjal Mehta, Paraj Mehta, Alok Kumar Goenka (Independent director), and Kamalesh Velji Thakkar (Independent director) a present directors of the Company will cease as promoters and Directors of the Company. After the notice period is over the entire Board will be changed & Individua Transferee (i.e., V S Ranganathan and Mridula Mukundan) will be inducted on the Board of Directors of the Company.

Pursuant to completion of Open Offer formalities in accordance with the Takeove Regulations and in terms of the SPA, the Transferee will gain direct control over the management of the Company and will accordingly seek to be categorized as the new promoters of the Company

In terms of the RBI circular No. DNBS (PD), CC.NO.376/03.10.001/2013-14 and Notification No. DNBS(PD) 275/GM(AM)-2014 dated May 26, 2014 and RBI/2015 16/122 DNBR (PD). CC.No.065/03.10.001/2015-16 dated July 09, 2015, the Company had made as application to the Regional Office of the Reserve Bank of India, Department of Non-Banking Supervision, Kolkata on October 04, 2021 seeking approval of the RBI for the proposed change in the control & management o the Company. The RBI vide its letter No. DNBS.RO.Kol.No. S1010/08.02 400/2021 22 dated January 14, 2022 conveyed its approval to the proposed change of management & control of the Company.

10. Notice is hereby given that any person whose interest is likely to be affected by the proposed acquisition & control of the Company by the Acquirers' may intimate in writing to the Regional Office of the Reserve Bank of India, Department of Non Banking Supervision, 5th Floor, 15 Netaji Subhas Road, Kolkata-700 001 and to the Company at its registered office within 30 days from the publication of this notice stating therein the nature of interest and ground for objection.

This notice is being given pursuant to RBI Circular in terms of Non-Banking Financia Companies (Approval of Acquisition or Transfer of Control) Directions, 2015 issued in terms of Notification No. DNBS (PD) 275/GM (AM)-2014 dated May 26, 2014 and RBI/2015-16/122 DNBR (PD), CC.No.065/03.10.001/2015-16 dated July 09, 2015 and other relevant regulations, jointly by the Transferee, the Company, and the Transferors.

> Issued by the Transferee, the Company and the Transferor above named For TTI ENTERPRISE LIMITED ("the Company")

PARAJ MEHTA (Director

Sd/-Jitendra Kumar Mehta Binjal Mehta Paraj Mehta

Parai Mehta HUF Irawati Enterprises LLP Paraj Mehta Jitendra Kumar Mehta (Designated Partner/Authorized signatory) (Karta) (Transferor 4) (Transferor 5) Meghnath Wealth Creators LLP Vaikundam Advisors LLP

Paraj Mehta Paraj Mehta (Designated Partner/ (Designated Partner/ Authorized signatory) Authorized signatory)

(Transferor 6) (Transferor 7) V S Ranganathan Bindu K.C. Vasanthy Ranganathan (Transferee Acquirer 1) (Transferee Acquirer 2)

Kanakavally Prathapan Mridula Mukundan (Transferee Acquirer 4) (Transferee Acquirer 5) Date: 01.02.2022

(Transferee Acquirer 3) Sd/-Suiith V Nair

(Transferee Acquirer 6)

Place: Mumbai

VCU DATA MANAGEMENT LIMITED

CIN: L74999MH2013PLC240938 Regd. Office: 301, 3rd Floor, Rajdeep Building, Tara Temple Lane, Lamington Road, Mumbai- 400007.

EXTRACT OF STANDALONE UN-AUDITED FINANCIAL

RESULTS FOR THE QUARTER ENDED 31ST DECEMBER, 2021						
(Rs. in Lacs except E						
Sr.		Quarter ended	Quarter ended	Year ended		
No.	Particulars	31.12.21 (Unaudited)	31.12.20 (Unaudited)	31.03.21 (Audited)		
1	Total income from operations	47.41	57.05	409.43		
3	Net Profit/Loss for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/Loss for the period before tax	29.98	2.25	-15.46		
	(after Exceptional and/or Extraordinary items)	24.92	2.25	-15.13		
4	Net Profit/Loss for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	10.63	4.29	-14.81		
5	Total Comprehensive income for the period [Comprising profit/{loss}) for the period {after tax} and Other Comprehensive					
	income {after tax)]	10.63	4.29	-14.81		
6	Paid up Equity Capital (Face Value of Rs.10/- each)	1550.00	1550.00	1550.00		
7	Earnings Per Share (EPS) in Rs. (Not Annualized)					
а. b.	Basic & Diluted EPS before extraordinary items Basic & Diluted EPS	0.07	0.03	-0.02		
"	after extraordinary items	0.07	0.03	-0.02		

Note: The above is an extract of the detailed format of Un-audited Quarter Endec Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results is available on the Stock Exchange websites i.e. www.bseindia.com as well as on Company's website viz. www.vcupack.in

Date: 01.02.2022

Place: Mumbai

For VCU Data Management Limited Shripal Bafna **Managing Director**

iStreet Network Limited CIN L51900MH1986PLC040232

Unit no. 107, Sonal Industrial Estate, Linking road, Kanchpada Malad (West), Mumbai- 400064, Maharashtra Email: info@istreetnetwork.com, Website: www.istreetnetwork.com NOTICE OF THE EXTRA-ORDINARY GENERAL MEETINGINFORMATION

OF REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the Extra-Ordinary General Meeting (EGM) of iStreet Network mited (the Company) will be held on Thursday, 24th February 2022through video conferencing at 11.00 a.m to transact the businesses as set out in the Notice dated 30th Januar 022convening the EGM.

Electronic copies of the Notice of EGM have been sent to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). The same are also available or the website of the Company at www.istreetnetwork.com and also on the NSDL's website https: www.evotina.nsdl.com.

Pursuant to the provisionof Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2015 and Regulation 44 of the Securities change Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, members are provided with the facility to cast their vote electronically on all resolutions set forth in the said Notice through electronic voting system of National Depository Services Limited ("NSDL"). The manner of voting remotely for the shareholders holding shares in dema and physical mode as provided in the notice of the meeting.

In accordance with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2015

the Company has fixed Friday,18th February 2022 as the "cut -off date" to determine the eligibility of members to vote by electronic means or during the EGM

The details pursuant to the respective provisions of Companies Act, 2013 and the Rules and other applicable provisions pertaining to remote e-voting process are as stated hereunder The business as set forth in the Notice of the EGM may be transacted by electronic mode The remote e-voting shall commence on Sunday, 20th February 2022(9:00 a.m);

The remote e-voting shall end on Wednesday, 23rd February 2022(5:00 p.m) E-voting by electronic means shall not be allowed beyond 5:00 p.m on Wednesday, 23rd

Remote evoting will be allowed during the EGM of the company to cast their votes wh have not casted vote through evoting

Any person who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as of the cut-off date may obtain the login ID and password by sending at request at evoting@nsdl.co.in. However if a person is already registered with NSDL for e-voting then existing user ID and passwo can be used for casting their vote(s):

Members may note that :a) the remote e-voting module shall be disabled by NSDL beyond 5.00 p.mWednesday, 23rd February 2022and once the vote on a resolution is cas by a member, the during the AGM through VC; b) the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM through video conferencing (VC) but shall not be entitled to cast their vote again; and c) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail facility of remote e voting as well as voting at the EGM throughVC;

For the process and the manner of remote e-voting, member(s) may go through instructions stated in the notice convening the EGM and in case of any queries or issues regarding e-voting, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting manual available athttp://www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 22 2990.Members having grievance related to e-voting may contact Ms.Surabhi Pal at her email ld cs@istreetnetwork.com

tice pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companie Management and Administration Rules), 2014 and Regulation 42 of the Securities and Exchange Board Of India (Listing Obligations and Disclosure Requirements) 2015, is also hereby given that the Register of Members and Share Transfer Books of the Company will emain closed from Saturday, 19th February 2022 to Thursday 24th February 2022both days inclusive for EGM of the Company.

For iStreet Network Limited Surabhi Pa Company Secretary

JAY SPEAKS



Business Standard

Insight Out

To book your copy, call **022 4027 5432** or SMS reachbs to 57575 or email us at order@bsmail.in





www.business-standard.com

जाहिरातीचा नमुना

(पहा नियम १९९(४))

मेटको कलर्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड

(सदस्यांचे ऐच्छिक कारभार बंद करणे)

सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, वरील प्रकरणात अंशदाता/भागधारकांची सभा २८ फेब्रुवारी, २०२२

रोजी स.११.००वा. युनिट क्र.८६, ३रा मजला, रत्नज्योत इंडस्ट्रीयल इस्टेट, इर्ला लेन, विलेपार्ले (प.),

कंपनी कायदा १९५६ चे कलम ४९६ च्या तरतूदीनुसार परिसमापनाचे प्रक्रिया व प्रक्रिया संदर्भात विहित तपशिल समाविष्ट विहित अहवालासह एकत्रित मागील वर्ष अर्थात **१३ डिसेंबर, २०२० ते १२ डिसेंबर**, २०२९ दरम्यान कारभार बंद करण्याचे संचालन आणि कारवाई व व्यवहाराचे खाते मांडणे.

सभेत वापरण्यात येणारे प्रॉक्सी हे परिसमापकाकडे २६ फेब्रुवारी, २०२२ रोजी स.११.००वा. पर्यंत सादर

जेट इन्फ्रावेंचर लिमिटेड

सीआयएन:एल४५४००एमएच२००१पीएलसी१३३४८३

नोंदणीकृत कार्यालय: कार्क्वालङ क्र.१, ई-विंग, नंदनवन अपार्टमेंट, कांदिवली लिंक रोड,

लालजीपाडा पोलीस चौकी समोर, कांदिवली पश्चिम, मुंबई-४०००६७. **दूर.**:०२२-२८६७६२३३,

ई-मेल: investors@jetinfra.com वेबसाईट: www.jetinfra.com

अतिरिक्त सर्वसाधारण सभा आणि रिमोट ई-वोर्टिग माहितीची सूचना

याद्वारे सूचना देण्यात आली आहे की, जेट इन्फ्राव्हेंचर लिमिटेडच्या सदस्यांची अतिरिक्त सर्वसाधारण सभा (ईजीएम)

शुक्रवार, २५ फेब्रुवारी, २०२२ रोजी स. १०:३० वा. कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात - कार्यालय क्र.१, विंग, ५ मजला, नंदनवन अपार्टमेंट, कांदिवली लिंक रोड, लालजीपाडा पोलिस चौकी समोर, कांदिवली (पश्चिम)

मुंबई - ४०००६७ येथे ईजीएम सूचनेत नमूद केल्यानुसार विशेष व्यवसायावर विचार विमर्श करण्याकरिता आयोजि

कंपनीने १ फेब्रुवारी २०२२ रोजी ईजीएमची सूचना इलेक्ट्रॉनिक पध्दतीने त्या सदस्यांना पाठवली आहे, ज्यांचे ई

मेल पत्ते कंपनी किंवा रजिस्ट्रार आणि भाग हस्तांतर प्रतिनिधी आणि डिपॉझिटरीजकडे शुक्रवार, २८ जानेवारी

ईजीएमची सूचना इतर सर्व सदस्यांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर परवानगी असलेल्या पद्धतीने पाठवण्यात आर्ल

ईजीएमची सूचना आणि स्पष्टीकरणात्मक विधान कंपनीच्या www.jetinfra.com वर आणि स्टॉक एक्सचेंजच

लिमिटेड ('सीडीएसएल') च्या www.evotingindia.com वर देखील उपलब्ध आहे. कंपनी तिच्या सदस्यांना ईजीएम मध्ये नमूद व्यवसायावर विचार विमर्श करण्याच्या संदर्भात रिमोट ई-व्होटिंगच

२०२२ (कट-ऑफ तारीख) रिमोट ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मत देऊ शकतात. रिमोट ई-व्होटिं

सचना ईजीएमच्या सचनेमध्ये दिल्या आहेत.

मेळण्याचा हक असेल:

माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे:

सुविधा प्रदान करत आहे: इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाची सुविधा देण्यासाठी कंपनीने सीडीएसएलची सेवा

सदस्य ईजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त ('रिमोट ई-व्होटिंग') इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीचा वापर करून त्यांचे म

देऊ शकतात. रिमोट ई-वोटिंग मंगळवार, २२ फेब्रुवारी, २०२२ रोजी स. ९:०० वा. (भाप्रवे) सुरू होईल आणि रिमोट ई-व्होटिंग गुरुवार, २४, फेब्रुवारी, २०२२ रोजी सायं.५:०० वा. (भाप्रवे) समाप्त होईल. या कालावधीत,

कंपनीचे सदस्य वास्तविक स्वरूपात किंवा डिमॅट स्वरूपात भागधारणा घेतली असल्यास, **शुक्रवार, १८ फेब्रुवारी,**

सभासदांचे मतदान हक शुक्रवार, १८११ फेब्रुवारी २०२२ (कट-ऑफ तारीख) रोजी कंपनीच्या पूर्णपणे भरण

केलेले इकिटी शेअर कॅपिटलमधील त्यांच्या शेअरच्या प्रमाणात असतील. ज्या सदस्यांनी ईजीएम पूर्वी रिमोट ई-

व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते देखील ईजीएम मध्ये उपस्थित राहू शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्या अधिकार नसणार, ठरावावर सदस्याने एकदा मत दिले की, त्यानंतर सदस्याला त्यात बदल करण्याची परवानग दिली जाणार नाही. टपाल /इन्स्टा पोलद्वारे मतदान करण्याची सुविधा ईजीएमच्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाईल. ज्या व्यक्तींचे नाव सभासदांच्या नोंदणीमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वार लाभार्थी मालकांच्या यादीत कट-ऑप

तारखेनुसार नोंदवले गेले आहे, त्यांनाच रिमोट ई-व्होटिंग किंवा टपाल/इन्स्टा पोलद्वारे मतदान करण्याची सुविध

कोणतीही व्यक्ती जी कंपनीचे शेअर्स विकत घेते आणि नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचा सदस्य बनते आणि कट-ऑफ

तारखेनुसार शेअर्स धारण करते, ती कंपनीच्या वेबसाइटला भेट देऊ शकते (www.jetinfra.com) ईजीएमच्या

सुचनेसाठी किंवा ई-वोटिंगच्या तपशीलवार सूचनांसाठी सीडीएसएल (www.cdslindia.com) च्या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता. कट-ऑफ तारखेनुसार सदस्य नसलेल्या व्यक्तीने ईजीएमची सूचना केवळ

इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे मतदान करण्याच्या सुविधेशी संबंधित सर्व तक्रारी श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक

(सीडीएसएल) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्यूचरेक्स,

मफतलाल मिल कंपाउंडस. एन एम जोशी मार्ग. लोअर परेल (पूर्व), मुंबई ४०००१३ किंव

helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल पाठवा किंवा ०२२-२३०५८५४२/४३ वर कॉल

आहे. ईजीएमची सूचना पाठवण्याचे काम १ फेब्रुवारी २०२२ रोजी पूर्ण झाले आहे.

मुंबई-४०००५६ येथे होणार आहे.

करणे आवश्यक आहे. आज दिनांकीत १ फेब्रुवारी, २०२२ संजय संगानी ॲण्ड कंपनीकरिता

संजय संगानी (मालक) (परिसमापक)

कंपनी सचिव सही/-

प्रॉक्सी नमुना परिसमपकाच्या कार्यालयात उपलब्ध आहेत

. पत्ता: युनिट क्र.८६, ३रा मजला, रत्नज्योत इंडस्ट्रीयल इस्टेट,

इर्ला लेन, विलेपार्ले (प.), मुंबई-४०००५६

अजेंद्रा:

Reli∧nce

रिलायन्स ॲसेट रिकन्स्टक्शन कं.लि.

रिलायन्स सेन्टर, ६वा मजला, नॉर्थ विंग, पश्चिम द्रुतगती महामार्ग, सांताक्रुझ (पुर्व),

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट

(एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदी अंतर्गत स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना . सर्वसामान्य जनता आणि विशेषत: कर्जदार व जामिनदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, खाली नमुद केलेली मालमत्ता प्रतिभूत धनकोकडे तारण आहे

अधिकार, हक्क व हित यासह तुमचे कर्ज खाते ऋण/वित्तीय मालमत्ताबाबत करारनामा केला. सदर करारनामानुसार आम्ही तुमचे प्रतिभूत धनको आहोत आणि संपूर्ण करारदराने देयके वसूल करण्याचा कायदेशीर अधिकार आहे.

म्हणून रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कं.लि.चे खालील स्वाक्षरीकर्ता प्राधिकृत अधिकारी यांनी ३० दिवसांची तुम्हाला सूचना दिली आहे की, खाली नमुद कर्जदार/तारणकर्ता यांच्याकडून प्रतिभृत धनको **आरएआरसी०५९ (आरएचडीएफसीएल एचएल) ट्रस्ट**चे विश्वस्त रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन के.लि. यांना देय कलम १३(२) अन्वये मागणी सूचनेत नमुद रक्कम तसेच पुढील व्याज व खर्च वसुलीकरिता १०.०३.२०२२ रोजी ''जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे या तत्त्वावर'' ई–लिलावाने खालील स्वाक्षरीकर्ताद्वारे खाली नमुद तारण मालमत्तेची विक्री करण्याचे निश्चित केले आहे. आरक्षित मुल्य व इसारा रक्कम तारण मालमनेचे वर्णन

अ.क्र.		आरक्षित मुल्य	इरठे
१	अमरीन फारुक शेख, फारुक बाबु शेख मोहम्मद यांची मुलगी, फारुक बाबु शेख मोहम्मद, बीएम	रु.	रु.
	शेख मोहम्मद यांचा पुत्र, र/िठ.: २५३, १/१, जनता सेवक सोसायटी, माहिम मोरी रोड, आंध्र बँकेच्या	१३,४२,८४५/-	१,३४,२८४.५
	मागे, माहिम पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र-४०००१६.		
	दुसरा पत्ताः सी/१०१, १ला मजला, जिवदानी अपार्ट., जिवदानी कॉम्प्लेक्स, आचोळे, नालासोपारा पुर्व,		
	पालघर, ठाणे.		
	मालमत्ताः सी/१०१, १ला मजला, जिवदानी अपार्ट., जिवदानी कॉम्प्लेक्स, आचोळे, नालासोपारा पुर्व,		
	पालघर, ठाणे (क्षेत्रफळ ३०५ चौ.फु. अर्थात २८.३४ चौ.मी.) येथील जागेचे भाग व खंड.		
	मागणी सूचना: १७.११.२०१७ रोजी देय रक्कम रु.१४,३५,९९८.९३ (रुपये चौदा लाख पस्तीस हजार		
	नऊशे अठठ्याण्णव आणि पैसे त्र्याण्णव फक्त) अधिक पढील व्याज व शल्क, ताबा दिनांक: १२.०५.२०१८		

- लिमिटेडकडून युजर आयडी व पासवर्ड घ्यावा
- ९८१३८८७९३१, delhi@c1india.com किंवा Support@bankeauctions.com, हेल्पलाईन क्र.७२९१९८११२४, २५, २६). चालु खाते क्र.:६७४२५५७०८८, बँकेचे नाव: इंडिन बँक, शाखा: सांताक्रुझ पश्चिम शाखा, मुंबई-४०००५४, लाभार्थीचे नाव: आरएआरसी०५९
- इसारा रक्कम जमा करावी. कृपया नोंद असावी की, ईएमडी म्हणून धनादेश/धनाकर्ष स्विकारले जाणार नाही. आरक्षित मल्यापेक्षा कमी किंवा इरठेशिवाय बोली स्विकारल्या जाणार नाही. बोलिदारांनी त्यांची बोली रक्कम प्रती लॉटकरिता रु.५००० पटीने वाढवावी.
- a) यशस्वी बोलीदाराने यशस्वी बोलीदार म्हणन घोषित झाल्यावर त्वरीत बोली रक्कम/विक्री मल्याच्या २५% रक्कम (इरठेसह) जमा करावी. यशस्वी बोलिदाराने उर्वरित रक्कम यशस्वी बोलीदार म्हणून घोषित तारखेपासून १५ दिवसांत बोली रक्कम/विक्री मुल्याच्या ७५% रक्कम जमा करावी.

- .०) प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेले तपशील हे त्यांच्या ज्ञात माहितीनुसार आहे. कोणतीही चुक, गैर अहवाल किंवा वगळणे याकरिता प्राधिकृत अधिकारी जबाबदार असणार नाह. १) कोणतेही कारण न दर्शविता विक्रीच्या नियम व अटी बदलणे किंवा विक्री स्थगित/प्रलंबित/रद्द करणे किंवा कोणतीही बोली स्विकारणे/नाकारण्याचा
- संपर्ण अधिकार खालील स्वाक्षरीकर्ता प्राधिकत अधिकाऱ्याकडे आहे.
- .३) उपलब्ध नोंदीनुसार सदर सूचनेच्या तारखेला मालमत्तेवरील अन्य इतर कोणताही अधिभाराची माहिती खालील स्वाक्षरीकर्त्यास नाही.

इतर माहितीकरिता श्री. जयेश मोरे ७९७७२४५२५८ व श्री. जितेंद्र प्रजापत ९९२८१०७२८१ यांना संपर्क करावा

करावे अन्यथा वर नमुदप्रमाणे तारण मालमत्तेचा लिलाव केला जाईल आणि देय रक्कम असल्यास व्याज व शुल्कासह वसूल केली जाईल.

नवी मुंबई महानगरपालिका

अंदाजपत्रकिय

रक्कम (रू.)

2,47,005/-

2,50,126/-

2,51,240/-

2.32.254/

2,39,041/-

2,54,555/-

2,51,972/-

2,43,554/-

2,38,755/-

2,40,746/-

2,54,646/-

2.45.926/-

2,51,783/-

2,54,368/-

2,49,337/-

2.63.250/-

2,47,522/

2,34,971/-

2,40,992/-

2,21,665/-

2,43,409/-

2,47,306/-

2,64,750/-

2,47,522/-

शहर अभियंता विभाग

कामाचे नांव

बेलापुर विभागातील नेरूळ से.50 एम.एस.ई.बी. व बसडेपो परीसरातील भिंतींची

बेलापुर विभागातील नेरुळ से.42 ककण रेल विहार परिसरातील भिंतीची रंगरंगोटी

बेलापूर विभागातील नेरुळ से 40 L & T ब्रिजच्या भिंतीना रंगरंगोटी करणे (स्वच्छ

बेलाप्र विभागातील से.46 परिसरातील भिंतीची रंगरंगोटी करणे. (स्वच्छ सर्वेक्षण

बेलापर विभागातील नॅशनल बिल्डींग व परिसरातील भिंतीची रंगरंगोटी करणे. (स्वच्छ

बेलापुर विभागातील नेरुळ से.28 येथील संजय जोशी चौक ते से.24 येथे स्थापत्य

बेलापुर विभागातील नेरुळ डॉन बॉस्को व से.44 उर्वरीत भाग परिसरातील भिंतीना

बेलापुर विभागातील सत्यम हाईट सोसायटी भागातील उर्वरीत भिंतीची रंगरंगोटी करणे.

बेलापुर विभागातील एस. एस स्कुल भागात उर्वरीत भिंतीची रंगरंगोटी करणे. (स्वच्छ

बेलापुर विभागातील नेरुळ से.40 परिसरातील भिंतीची रंगरंगोटी करणे. (स्वच्छ

बेलापुर विभागातील नेरुळ से.42 डुक्स सोसायटी व वाचनालय जवळ फुटपाथची

बेलापुर विभागातील नेरुळ से.26,28 ज्वेल भागात किरकोळ स्थापत्य स्वरुपाची कामे

बेलापुर विभागातील से.42 कोकण रेल विहार अंतर्गत भिंतीची रंगरंगोटी करणे.

बेलापुर विभागातील सावला सर्कल / डी मार्ट परिसरातील भिंतीची रंगरंगोटी करणे.

बेलाप्र विभागातील नेरुळ से.28 तेरणा कॉलेज समोरील रेल्वेच्या भिंतीना रंगरंगोटी

बेलापर विभागातील नेरूळ से.46 येथील भिंतीना रंगरंगोटी करणे. ((स्वच्छ सर्वेक्षण

बेलाप्र विभागातील नेरुळ से.26 ते 28परिसरातील चैनलिंग फेन्सिंगला रंगरंगोटी

बेलापूर विभागातील नेरुळ से 44 येथील भिंतीना रंगरंगोटी करणे. (स्वच्छ सर्वेक्षण

बेलाप्र विभागातील नेरुळ से.28 विव्वल रुकमीणी मंदीर जवळील रेल्वेच्या भिंतीना

बेलाप्र विभागातील नेरुळ से.44 डेपो परिसरात भिंतीची रंगरंगोटी करणे. (स्वच्छ

बेलापूर विभागातील सिवुडस रेल्वे स्टेशन परिसरातील भिंतीना रंगरंगोटी करणे.

बेलाप्र विभागातील सीव्डस एल ॲण्ड टी येथील भिंतीची रंगरंगोटी करणे. ((स्वच्छ

बेलापुर विभागातील नेरुळ से.40 सिवुड्स रेल्वे स्टेशन जवळील भिंतीना रंगरंगोटी

बेलापुर विभागातील नेरुळ से.44 परिसरातील भिंतीची रंगरंगोटी करणे (स्वच्छ सर्वेक्षण

बेलापुर विभागातील नेरुळ से.26 ज्वेल ऑफ नवी मुंबई मुख्य गेट जवळ लिटर बिन

बेलाप्र विभागातील नेरुळ से.28 श्रीगणेश् सोसायटी समोरील रेल्वेच्या भिंतीना

बेलापुर विभागातील तुलसी सोसा व हिरा कॉर्नर नेरुळ परिसरातील भिंतीची रंगरंगोटी

निविदा स्चना क्रमांक - नम्मपा/का.अ (बे)/ 87

रंगरंगोटी करणे. (स्वच्छ सर्वेक्षण -2022)

विषयक कामे करणे. (स्वच्छ सर्वेक्षण -2022)

द्रुस्ती करुन रंगरंगोटी करणे. (स्वच्छ सर्वेक्षण -2022)

रंगरंगोटी करणे. (स्वच्छ सर्वेक्षण -2022)

करणे. (स्वच्छ सर्वेक्षण -2022)

सर्वेक्षण -2022)

सर्वेक्षण -2022)

करणे. (स्वच्छ सर्वेक्षण -2022)

(स्वच्छ सर्वेक्षण -2022)

(स्वच्छ सर्वेक्षण -2022)

16

20

21

22

करणे (स्वच्छ सर्वेक्षण -2022)

करणे. (स्वच्छ सर्वेक्षण -2022)

(स्वच्छ सर्वेक्षण -2022)

बसविणे . (स्वच्छ सर्वेक्षण -2022)

करणे. (स्वच्छ सर्वेक्षण -2022)

रंगरंगोटी करणे (स्वच्छ सर्वेक्षण -2022)

रंगरंगोटी करणे (स्वच्छ सर्वेक्षण -2022)

क्र.

Asset Reconstruction

प्रतिभूत मालमत्तेच्या विक्रीकरिता सूचना

(पहा नियम ६(२) सहवाचिता नियम ८(६))

न्याचा प्रतिभूत धनकोच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी वास्तविक ताबाँ घेतलेला आहे. असे की. रेलिगेअर हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी दिनांक २९.०३.२०१९ रोजीच्या करारनामानुसार **आरएआरसी०५**९ <mark>(आरएचडीएफसीएल एचएल) ट्रस्टचे विश्वस्त रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कं.लि. (आरएआरसी)</mark> यांच्या नावे खालील प्रतिभूतीसह एकत्रित त्यांचे

अ.क्र.	कर्जदाराचे नाव, मालमत्तेचे तपशील, मागणी सूचना व ताबा दिनांक	आरक्षित मुल्य	इरठे
१	अमरीन फारुक शेख, फारुक बाबु शेख मोहम्मद यांची मुलगी, फारुक बाबु शेख मोहम्मद, बीएम	₹.	₹.
	शेख मोहम्मद यांचा पुत्र, र/िठ: २५३, १/१, जनता सेवक सोसायटी, माहिम मोरी रोड, आंध्र बँकेच्या	१३,४२,८४५/-	१,३४,२८४.५
	मागे, माहिम पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र-४०००९६.		
	दुसरा पत्ताः सी/१०१, १ला मजला, जिवदानी अपार्ट., जिवदानी कॉम्प्लेक्स, आचोळे, नालासोपारा पुर्व,		
	पालघर, ठाणे.		
	मालमत्ताः सी/१०१, १ला मजला, जिवदानी अपार्ट., जिवदानी कॉम्प्लेक्स, आचोळे, नालासोपारा पुर्व,		
	पालघर, ठाणे (क्षेत्रफळ ३०५ चौ.फु. अर्थात २८.३४ चौ.मी.) येथील जागेचे भाग व खंड.		
	मागणी सूचना: १७.११.२०१७ रोजी देय रक्कम रु.१४,३५,९९८.९३ (रुपये चौदा लाख पस्तीस हजार		
1	नऊशे अठठ्याण्णव आणि पैसे त्र्याण्णव फक्त) अधिक पढील व्याज व शल्क. ताबा दिनांक: १२.०५.२०१८		

	ाव फक्त) अधिक पुढील व्याज व शुल्क. ताबा दिनांक: १२.०५.२०१८	
मालमत्तेचे निरीक्षण	: ०४.०३.२०२२ रोजी स.११.०० ते दु.२.००	
बोली सादर करण्याची अंतिम तारीख	: ०८.०३.२०२२ रोजी दु.३.००	
ई-लिलावाची तारीख	: १०.०३.२०२२ रोजी स.११.०० ते दु.१.०० दरम्यान ५ मिनिटांच्या विस्तारासह.	

- १) मालमत्तेची आरक्षित मुल्यापेक्षा कमी मुल्याने विक्री केली जाणार नाही आणि प्रतिभूत धनको म्हणून आरएआरसीद्वारे निश्चितीवर विक्री असेल.
- २) मे. सी१ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, प्लॉट क्र.६८, गुरगाव, हरियाणा-१२२००३ मार्फत ऑनलाईन ई-लिलाव संचालित केला जाईल. ३) ई-लिलावात सहभागी होण्यापुर्वी इच्छुक बोलिदारांनी त्यांची नावे www.bankeauctions.com वर नोंद करावीत आणि मे. सी१ इंडिया प्रायव्हेट
- भावी बोलिदारांना मे. सी१ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडून ऑनलाईन प्रशिक्षण उपलब्ध होईल **(संपर्क व्यक्ती: श्री. विनोद चौहान, मोबा.:+९१**-
- (आरएचडीएफसीएल एचएल) ट्रस्ट, आयएफएससी कोड: आयडीआयबी०००एस०१० यांचे नावे आरटीजीएस/एनईएफटी/फंड ट्रान्स्फर स्वरुपात
- जर यशस्वी बोलीदार व वर नमुदप्रमाणे रक्कम भरण्यात अयशस्वी ठरल्यास जमा केलेली इरठे जप्त केली जाईल.
-) ई-लिलाव विक्री पुर्ण झाल्यानंतर ७ दिवसांत कोणत्याही व्याजाशिवाय अयशस्वी बोलिदारास इरठे परत दिली जाईल
- २) बोलिदारांनी मालमत्तेवरील अधिभार, शुल्क, वैधानिक देयकांची चौकशी करावी आणि स्वत:चे समाधान करून घ्यावे. पुढे मालमत्तेवरील कोणतेही शुल्क अधिभार याकरिता कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही आणि ऑनलाईन बोलीचे सादरीकरणानंतर कोणतेही प्रकरण विचारात घेतले जाणार
- १४) मालमत्तेवरील वैधानिक किंवा इतर थकबाकी कर, देयके, व्हॅट, टीडीएस, जीएसटी तसेच मुद्रांक, नोंदणी शुल्क, जे असेल ते खरेदीदारास भरावे लागेल

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ६(२), ८(६) व ९(१) अंतर्गत १५ दिवसांची वैधानिक सूचना कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार/तारणकर्ता यांना येथे सुचित करण्यात येत आहे की, लिलावापुर्वी वर नमुद केलेली रक्कम तसेच व्याज व संबंधित खर्च जमा

ठिकाण: मुंबई, दिनांक: ०२.०२.२०२२ प्राधिकृत अधिकारी, रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कं.लि.

टीप: सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना वितरणानंतर जर काही रक्कम जमा केल्यास ते मुक्तता/तजवीजीच्या वेळी देय रक्कम म्हणून विचारात घेतले जाईल

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

MID EAST PORTFOLIO MANAGEMENT LIMITED

CIN:L74140MH1991PLC062925

Regd. Office: 1/203, Vishal Complex, Narsing Lane, S.V. Road, Malad (West), Mumbai - 400 064 Tel: 022 28240444. Email: info@mideastportfolio.com Website: www.mideastportfolio.com

200 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0							
E	EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER ENDED 31ST DECEMBER, 2021						
(Rs.							
Sr. No.	Particulars	Quarter ended 31/12/2021 (Unaudited)	Quarter ended 31/12/2020 (Unaudited)	Year ended 31/03/2021 (Audited)			
1	Total Income from Operations	-	-	13.69			
2	Net Profit for the period (before tax and Exceptional items)	(1.54)	(2.28)	0.03			
3	Net Profit for the period before tax (after Exceptional items)	(1.54)	(2.28)	0.03			
4	Net Profit for the period after tax (after Exceptional items)	(1.54)	(2.28)	0.03			
5	Total Comprehensive Income [Comprising Porofit/(Loss) after tax and Other Comprehensive Income after tax]	(1.54)	(2.28)	0.03			
6	Equity Share Capital	503.00	503.00	503.00			
7	Reserves excluding Revaluation Reserve as at Balance Sheet date	N.A.	N.A.	N.A.			
8	Earning per share (before extraordinary items) Basic Diluted	(0.03) (0.03)	(0.02) (0.02)	0.00 0.00			

Note:

Date: 1st Februrary, 2022

ठिकाण: मुंबई

करण्यांची पद्धत.

परवानगी नाही.

मंगल क्रेडीट ॲण्ड फीनकॉर्प लिमिटेड सीआयएन:एल६५९९०एमएच१९६१पीएलसी०१२२२७

नोंद.कार्यालय: १७०१/१७०२, १७वा मजला, ए विंग, लोटस कॉर्पोरेट पार्क,

पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पुर्व), मुंबई-४०००६३. \mathbf{c} र्:0२२-४२४६१३००,

ई-मेल:compliance@mangalfincorp.com, वेबसाईट:www.mangalfincorp.com सूचना

सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स

. एयुलेशन्स २०१५ च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ **डिसेंबर. २०२१** रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता **शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०२२** रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

आयस्ट्रीट नेटवर्क लिमिटेड

सीआयएन: एल५१९००एमएच१९८६पीएलसी०४०२३२ युनिट क्र.१०७, सोनल इंडस्ट्रीयल इस्टेट, लिंकींग रोड, कांचपाडा, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४,

महाराष्ट्र. ई-मेल:info@istreetnetwork.com, वेबसाईट:www.istreetnetwork.com

विशेष सर्वसाधारण सभा, पुस्तक बंद आणि ई-वोटिंग माहितीची सूचना

गद्वारे सूचना देण्यात आली आहे की, **आयस्ट्रीट नेटवर्क लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची विशेष

सर्वेसाधारेण सभा (इजीएम) गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२ रोजी स.११.००वा. दिनांक ३० जानेवारी. २०२२ रोजीच्या इजीएम सूचनेत नमूद व्यवसायावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे.

जीएमची सूचना विद्युत प्रती ज्या सदस्यांची ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदाराकडे नोंदणीकृ

आहेत त्यांना पाठवण्यात आल्या आहेत. ते सर्व कंपनीच्या वेबसाईट www.istreetnetwork.con

वर आणि एनएसडीएलच्या वेबसाईंट http://www.evoting.nsdl.com वर देखील उपलब्ध

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम . २०१५ च्या नियम २० आणि सहवाचिता सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स

ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियम २०१५ च्या नियम ४४ च्या तरतुदीनुसार सदस्यांना नॅशनल

डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (एनएसडीएल) च्या विद्युत मतदान प्रणालीद्वारे सदर सूचनेत नमुद केलेल्या

केल्यानुसार डीमॅट आणि वास्तविक पध्दतीत शेअर्स धारण केलेल्या भागधारकांसाठी रिमोटने मतदान

कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१५ च्या नियम २० नुसार, कंपनीने विद्युत माध्यमातून

किंवा इजीएम दरम्यान व्हीसीद्वारे मतदान करण्यासाठी सदस्यांची पात्रता निश्चित करण्यासाठी शुक्रवार, १८

रिमोट ई-मतदान बुधवार, २३ फेब्रुवारी, २०२२ रोजी (साय.५:००वा.) रोजी समाप्त होईल

बुधवार, २३ फेब्रुवारी, २०२२ रोजी सायं.५:००वा. नंतर विद्युत माध्यमातून ई-मतदान करण्यार

ज्यांनी इव्होटिंगद्वारे मत् दिले नाही त्यांना त्यांचे मत देण्यासाठी कंपनीच्या इजीएम दरम्यान रिमोत

इन्होटिंगला परवानगी दिली जाईल. इजीएमची सूचना पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेपर्यंत शेअर्स धारण केल्यानंतर कंपनीचे

शेअर्स घेणारी आणि कंपनीची सदस्य बनणारी कोणतीही व्यक्ती evoting@nsdl.co.in वर

विनती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात. तथापि. जर एखाटी व्यक्ती

आधीच एनएँसडीएल कडे नोंदणीकृत असेल तर विद्यमान यूजर आयडी आणि पासवर्ड त्यांचा मत

अ) रिमोट ई-व्होटिंग पध्दत एनएसडीएलद्वारे बुधवार, २३ फेब्रुवारी, २०२२ रोजी सायं.५.००वा. नंतर

अक्षम केले जाईल आणि एकदा सदस्याने ठरावावर मत दिल्यानंतर, इजीएम दरम्यान व्हीसीद्वारे; ब)

ज्या सभासदानी इजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वां

(व्हीसी) इजीएमला देखील उपस्थित राहू शकतात परंतु त्यांना त्यांचे मत पुन्हा देण्याचा अधिकार

राखुन ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये केवळ कट-ऑफ तारखेनुसार नोंदवलेले असेल

ती व्यक्ती रिमोट ई-व्होटिंग तसेच इजीएममध्ये व्हीसीद्वारे मतदान करण्याच्या सुविधेचा लाभ घेण्यास

रिमोट ई-वोटिंगबाबत काही तक्रारी असल्यास सदस्यांनी त्यांची प्रश्न असल्यास डाऊनलोड सेक्श-

अंतर्गत http://www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध सदस्यांकरिता ई-वोटिंग

यांच्याशी त्यांच्या ईमेल आयडी cs@istreetnetwork.com वर संपर्क साधता येईल.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ च्या अनुषंगाने कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) अधिनियम. २०१४ चे नियम १० आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि

डेस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) २०१५ च्या नियम ४२ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या

जीएमकरिता कंपनीचे सदस्य नोंदणी आणि भागहस्तांतरण पुस्तक शनिवार, १९ फेब्रुवारी, २०२२ त

आयस्ट्रीट नेटवर्क लिमिटेडकरिता

सरभी पाल

कंपनी सचिव

असणार नाही; आणि; क) ज्या व्यक्तीचै नाव सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे

ईजीएमच्या स्वनेमध्ये नमूर केल्याप्रमाणे व्यवसाय विद्युत पद्धतीने केला जाऊ शकतो; रिमोट ई-मतदान रविवार, २० फेब्रुवारी, २०२२ रोजी (सकाळी ९:००वा.) सुरू होईल;

फेब्रुवारी, २०२२ ही कट-ऑफ तारीख म्हणून निश्चित केली आहे.

मंबंधित तरतुदींचे तपशील येथे नमूद केल्याप्रमाणे आहेत:

ई-मतदानासाठी वापरला जाऊ शंकतो;

पुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२ पर्यंत बंद राहतील.

ठिकाण: मुंबई

तारीख: ३०.०१.२०२२

सदस्यांनी याची नोंद घ्यावी:

- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their
- meeting held on 1st February, 2022 The above is the extract of the detailed format of Quarterly/ Yearly financial results filed with the Stock Exchabge under Regulation 33 of the SEBI(Listing and Other Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Yearly financial results are avaible on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company s website (www.mideastportfolio.com)

Mid East Portfolio Management Limited

Kishor A. Shah

DIN. 00015575

Managing Directo

Place: Mumbai Date: 01/02/2022

GR/IT≣X **GRATEX INDUSTRIES LIMITED**

Regd office: 109, Kakad Udyog Bhavan, off. L J Road, Mahim, Mumbai - 400016 Website: www.gratex.in / Email: investor@gratex.in Tel: (022) 62992323 / 24392321 CIN: L21093MH1984PLC032248

EXTRACT OF THE UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED ON 31ST DECEMBER, 2021					
Rs. In Lacs					
Particulars	Quarter ended 31.12.2021 (Unaudited)	Nine months ended 31.12.2021 (Unaudited)	Quarter ended 31.12.2020 (Unaudited)		
Total Income From Operations (Net)	83.67	200.18	58.31		
Net Profit for the period (before Tax, Exceptional items and / or Extraordinary items)	0.43	4.90	1.03		
Net Profit for the period before Tax (after Exceptional items and / or Extraordinary items)	0.43	4.90	1.03		
Net Profit for the period after Tax (after Exceptional items and / or Extraordinary items)	0.43	3.80	1.03		
Total Comprehensive Income for the period after Tax	0.43	3.80	1.03		
Equity Share Capital	303.48	303.48	303.48		
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	8.90	8.90	5.45		
Earnings Per Share (before and after extraordinary					
items) (Face value of Rs. 10/- each)					
(a) Basic (Rs.)	0.01	0.13	0.03		
(b) Diluted (Rs.)	0.01	0.13	0.03		

- Notes The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 1st February, 2022
- The above is an extract of the detailed format of the Results for Quarter and Nine Months ended on 31st December, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the Quarter and nine months ended on 31st Decmber, 2021 is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.gratex.in

मंगल क्रेडीट ॲण्ड फीनकॉर्प लिमिटेडकरित

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव

(डीआयएन:०१३११०४१)

For and on behalf of the Board of Directors

Mr. Karan Sharma

AND NINE MONTH ENDED 31 DECEMBER, 2021 (Rs.in lakhs except per share data)							
		STANDALONE			CONSOLIDATED		
	PARTICULARS	Quarter	Quarter	Quarter	Quarter	Quarter	Quarter
		Ended	Ended	Ended	Ended	Ended	Ended
		,	,	,	,	,	(Unaudited)
		31-Dec-2021	30-Sep-2021	31-Dec-2020	31-Dec-2021	30-Sep-2021	31-Dec-2020
1	Total Income from operations (net)	2,270.58	2,390.08	2,100.85	2,302.48	2,409.27	2,116.86
2	Net Profit/(Loss) from ordinary activties after tax	287.56	372.45	185.45	294.06	380.51	186.23
3	Net Profit /(Loss) after Extraordianry items	287.56	372.45	185.45	294.06	380.51	186.23
4	Paid-up Equity Share Capital	1,492.75	1,492.75	1,478.69	1,492.75	1,492.75	1,478.69
	Face Value of the Shares	2.00	2.00	2.00	2.00	2.00	2.00
5	Reserves excluding revaluation reserves						
	as per balance sheet						
6	Earning Per Share (EPS) (Face value of Rs.2)						
	-Basic	0.39	0.50	0.25	0.40	0.51	0.25
	-Diluted	0.39	0.50	0.25	0.40	0.51	0.25
The	The above is an extract of the Un-Audited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the Third Quarter and the Company for the Company for the Third Quarter and Consolidated (Consolidated) of the Company for the Third Quarter and Consolidated (Consolidated) of the Company for the Third Quarter and Consolidated (Consolidated) of the Company for the Compan						

Nine Months ended December 31, 2021. The detailed format for the same has been filled with BSE Limited under Regulation 33 o the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015 and is available on the website of BSE a www.bseindia.com and also on the website of the Company at www.lkpsec.com. For LKP SECURITIES LTD

Pratik M. Doshi Date: 31 January 2022 Managing Director

प्रस्तावामधून बाहेर पडण्याची सार्वजनिक घोषणा (एक्झिट ऑफर पीए) जारी केली जात आहे, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (इकिटी शेअर्सच डिलिस्टिंग) नियम २६ नुसार, २०२१ च्या सुधारित (डिलिस्टिंग नियम) नुसार, मे.लेडो टी कंपनी लिमिटेड (यापुढे कंपनी/ एलटीसीएल म्हणून उल्लेखित) बीएसई लिमिटेडच्या श्री. निर्मल कुमार लोहिया, प्रवर्तक/प्रवर्तक गटाचा भाग बनवून (यापुढे प्राप्तकर्ता म्हणून उल्लेखित) यांच्या निर्देशानुसार लागू आहे. एलटीसीएल च्या उर्वरित सार्वजनिक भागधारकांना (उर्वरित/उर्वरित सार्वजनिक भागधारक) बाहेर पडण्याची संधी प्रदान करण्यासाठी. उरलेले २७४२९९ (दोन लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे नव्याण्णव) इकिटी शेअर्स ताब्यात घेण्याचा प्राप्तकर्ताचा इरादा आहे जो कंपनीच्या पूर्ण भरणा केलेले इकिटी शेअर भांडवलाच्या ३१.७७% चे प्रतिनिधित्व करतो जे अवशिष्ट सार्वजनिक भागधारकांनी ठेवले आहेत. एक्झिट ऑफर पीए मध्ये वापरलेल्या परंतु परिभाषित न केलेल्या भांडवल केलेल्या संज्ञांचा त्यांना प्रस्ताव पत्र आणि प्रस्तावातून बाहेर पडण्याकरिता पत्र, या एक्झिट ऑफर पीए मध्ये वापरलेल्या परंतु परिभाषित न केलेल्या भांडवलाच्या संज्ञांचा त्यांना प्रस्ताव पत्र आणि

- अर्ज केला, म्हणजे, एकमेव स्टॉक एक्सचेंज जिथे कंपनीचे इकिटी शेअर्स सूचीबद्ध होते.
- १ बीएसई ची सूचना क्र. २०२२०१२०–०१ दिनांक २० जानेवारी २०२२ ला कळवले आहे की कंपनीच्या इकिटी शेअर्समधील व्यवहार २८ जानेवारी २०२२ पासून बंद केले जातील आणि ०४ फेब्रुवारी २०२२ पासून स्क्रिप एक्स्चेंज रेकॉर्डमधून काढून टाकली जाईल.

शकत नाही आणि होणार नाही.

असूचिबध्दतेनंतर थकबाकीदार इकिटी शेअर्स :

एसएम/सीएफडी-डीसीआर३/२६/२०२०-२१ दिनांक २४ मे, २०२१ च्या पालनात.

अवशिष्ट भागधारकांना मोबदला देय:

ाया लक्षात घ्या की प्राप्तकर्त्याने आधी रक्कम देय करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे. सार्वजनिक भागधारकांना काही प्रश्न असल्यास, ते खाली नमूद केलेल्या तपशीलांवर कंपनीशी संपर्क साधू शकतात:

ठिकाण: कोलकाता तारीख: ०१.०२.२०२२ अधिग्रहणकर्त्याने केलेली स्वाक्षरी

प्रस्तावातून बाहेर पडण्याचे पत्र (खाली परिभाषित केल्याप्रमाणे) सारखाच अर्थ दिला जाईल.

१ असूचितबध्दता प्रस्ताव बंद केल्यानंतर आणि डिलिस्टिंग नियमांनुसार, कंपनीने बीएसई लिमिटेड (**बीएसई**) कडून त्याच्या इकिटी शेअर्सच्या अंतिम डिलिस्टिंगसाठी

कंपनीच्या इकिटी शेअर्सच्या असूचिध्दतेचा अर्थ असा आहे की कंपनीच्या इिकटी शेअर्सचा त्यानंतर स्टॉक एक्सचेंजवर व्यवहार केला जाऊ

असूचिबध्दतेच्या नियमांनुसार, कंपनीचे उर्वरित सार्वजनिक भागधारक ज्यांनी असूचिबध्दता प्रक्रियेत त्यांचे इकिटी शेअर्स निविदा केले नाहीत किंवा ते करू शकले नाहीत ते त्यांचे इक्विटी शेअर्स रु.१०/- (फक्त दहा रुपये) च्या किमतीत (असूचिबध्दता प्रस्ताव मूल्य) डिलिस्टिंगच्या तारखेपासून दोन वर्षांच्या कालावधीसाठी, अधिग्रहणकर्त्याला देऊ शकतील. म्हणजे, ०४ फेब्रुवारी २०२२ ते ०३ फेब्रुवारी २०२४ (बाहेर पडण्याचा कालावधी) सेबी आदेश **डब्ल्यूटीएम/**

आवश्यक असल्यास कोणत्याही नियामक मंजूरींच्या अधीन राहून, संबंधित कॅलेंडर महिना (**मासिक पेमेंट सायकल**) संपल्यापासून १५ दिवसांच्या आत मासिक आधारावर पेमेंट करायचा आहे. पहिली मासिक रक्कम चक्र ०१ मार्च २०२२ पासून २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत निविदा केलेल्या इकिटी शेअर्ससाठी १५ दिवसांच्या आत सुरू होईल. रक्कम देय फक्त त्या भागधारकांना केले जाईल ज्यांनी त्यांचे इिकटी शेअर्स वैधपणे निविदा केले आहेत.

संपर्क व्यक्ती: श्री. निर्मित लोहिया

ईमेल आयडी: ledoteaco@gmail.com फोन: (०३३) २२३० ६६८६

पत्ता: सर आर.एन.एम. हाऊस, ३रा मजला, ३बी, लाल बाजार स्ट्रीट, कोलकाता- ७००००१

निर्मल कुमार लोहिया जाक्र-नम्मपा/जसं/जाहिरात/1274/2022

मुख्यालय, आवक जावक कक्ष, तळ मजला प्लॉट नं. 1 व 2, गोवधर्नी चौक, सेक्टर 15ए, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई येथील पेटीत टाकण्यात याव्यात. कोणतीही निविदा स्विकारणे अथवा नाकारण्याचा अधिकार मा. आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांनी राखून ठेवलेला आहे कार्यकारी अभियंता (बेलापूर) नवी म्ंबई महानगरपालिका

मोहरबंद संपूर्ण निविदा दिनांक 02/02/2022 ते दिनांक 09/02/2022 रोजी नवी मुंबई महानगरपालिका

तपासणीसांच्या अहवालासह घोषित केलेले निकाल कंपनीच्या www.jetinfra.com वेबसाइटवर आर् अध्यक्ष किंवा त्यांनी अधिकृत केलेल्या व्यक्तीने निकाल जाहीर केल्यानंतर सीडीएसएलच्या वेबसाइटवर टाकर् जातील. स्टॉक एक्स्चेंजच्या www.bseindia.com या वेबसाइटवरही निकाल अपलोड केले जातील. सही/ Managing Director DIN: 00117188 कृणाल शाह कंपनी सचिव व सक्षम अधिकारी दिनांक : १ फेब्रुवारी, २०२२ **SECURITIES LIMITED** CIN: L67120MH1994PLC080039 Regd Office: - 203, Embassy Centre, Nariman Point, Mumbai 400021 EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER इकिटी भागधारकांना असूचिबध्दतेनंतर प्रस्तावामधून बाहेर पडण्याची सार्वजनिक घोषणा लेडो टी कंपनी लिमिटेड सीआयएन : एल०११३२डब्ल्यूबी१९८३पीएलसी०३६२०४ **नोंदणीकृत कार्यालय:** सर आर.एन.एम.हाऊस, ३रा मजला, ३बी, लाल बाजार स्ट्रीट, कोलकाता- ७००००१ दूरध्वनी: (०३३) २२३० ६६८६; ईमेल: ledoteaco@gmail.com; वेबसाइट: www.ledotea.com